

ग्रामपंचायत व अ, ब व क वर्ग
नगरपालिका क्षेत्रातील एक पडदा
चित्रपटगृहांना करमणूक शुल्क माफी
तसेच राज्यातील सर्व चित्रपटगृहांना
अतिरिक्त सेवा शुल्क आकारणीबाबत
अंमलबजावणी संदर्भात
कार्यपध्दतीबाबत

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक: ईएनटी२०१३/प्र.क्र.३३/टी-१

जागतिक व्यापार केंद्र, सेंट्रल १

३२वा मजला, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४०० ००५

तारीख: २८ फेब्रुवारी, २०१३

वाचा —

**सन २०१३ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.४ महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मध्ये
आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश दि. २२ फेब्रुवारी, २०१३**

प्रस्तावना —

राज्य शासनाने चित्रपटसुष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील चित्रपट उद्योगास उर्जितावस्था प्राप्त होण्याकरिता ग्रामपंचायत क्षेत्रातील एक पडदा चित्रपटगृहांना ७ वर्षासाठी आणि 'अ' 'ब' व 'क' वर्ग नगरपरिषदेच्या क्षेत्रातील एक पडदा चित्रपटगृहांना ५ वर्षासाठी अत्याधुनिकीकरण व डिजीटल तंत्रज्ञान अंतर्भूत करण्याकरिता संपूर्ण करमणूक शुल्क माफी अनुज्ञेय करण्याबाबत तसेच अतिरिक्त सेवाशुल्क आकारणीस मान्यता दिली आहे.या निर्णयाच्या अनुषंगाने सन २०१३ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.४-महाराष्ट्र

करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता दि. २२ फेब्रुवारी, २०१३ रोजी प्रख्यापित केला आहे. अध्यादेशातील कलम ३ खंड (ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नियमावली निश्चित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय—

अ) ग्रामपंचायत क्षेत्रातील एक पडदा चित्रपटगृहांना ७ वर्षासाठी आणि 'अ' 'ब' व 'क' वर्ग नगरपरिषदेच्या क्षेत्रासाठी एक पडदा चित्रपटगृहांना ५ वर्षासाठी अत्याधुनिकीकरण व डिजीटल तंत्रज्ञान अंतर्भूत करण्याकरिता संपूर्ण करमणूक शुल्क माफी अनुज्ञेय करण्याबाबत आवश्यक नियमावली

१. करमणूक शुल्क माफीबाबत सवलत विचाराधीन परिक्षेत्रातील केवळ अस्तित्वात असलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना लागू राहिल. याकरिता ग्रामपंचायत तसेच अ, ब, व क वर्ग नगरपरिषदेच्या परिक्षेत्रातील एक पडदा चित्रपटगृहांनी नमूद तरतुदींचे अनुपालन करून चित्रपटगृह अत्याधुनिक व डिजीटल तंत्रज्ञानाने सक्षम केल्यास शुल्कातील सवलतीस हक्कदार असेल.
२. ग्रामपंचायत तसेच अ, ब, व क वर्ग नगरपरिषदेच्या परिक्षेत्रातील चित्रपटगृहांना सवलत प्रदान करण्याकरिता शासन निर्णयामध्ये नमूद सहा महिन्यांच्या कालावधीनंतर चित्रपटगृहचालक / मालक यांचेकडून विनंती अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाने स्विकारु नये.
३. ग्रामपंचायत तसेच अ, ब, व क वर्ग नगरपरिषदेच्या परिक्षेत्रातील चित्रपटगृहांना सवलतीच्या कालावधीत सेवाशुल्क आकारणीस मान्यता असेल.
४. एक पडदा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनातील बदल अथवा चित्रपटगृहाच्या नावातील बदल याचा अर्थ चित्रपटगृहाचा नव्याने प्रारंभ असा लावण्यात येणार नाही.

५. सवलतीचा कालावधी संपल्यानंतर चित्रपटगृह पुढील ५ वर्षे अखंडीत चालू ठेवावे. अपरिहार्य कारणास्तव चित्रपटगृह सवलत कालावधीनंतर बंद करावयाचे झाल्यास त्याप्रमाणात (प्रपोशनेट प्रमाणात) अनामत रक्कमेचा परतावा करण्यात येणार नाही.
६. शासनाच्या निश्चित केलेल्या अनिवार्य सुविधा व इतर सुविधा राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खंडीत करता येणार नाही किंवा कपात करता येणार नाही.
७. चित्रपटगृहात प्रत्येक वर्षातील १ महिन्यांपेक्षा कमी नाहीत इतक्या कालावधीसाठी मराठी चित्रपट दाखविणे अनिवार्य राहिल.
८. ग्रामपंचायत तसेच अ. ब व क वर्ग नगरपालिका क्षेत्रात करमणूक शुल्क माफी अनुज्ञेय करण्याकरिता राज्य शासन वेळोवेळी निश्चित करेल असे नियम सवलत प्राप्त चित्रपटगृहांना बंधनकारक राहतील.
९. उपरोक्त नमूद अटीचा शर्तभंग झाल्यास अधिनियमातील कलम (३) मध्ये नमूद विनिर्दिष्ट केलेल्या दराने चित्रपटगृहास सवलत प्रदान दिनांकापासून करमणूक शुल्क व कलम (९) (ब) मध्ये विनिर्दिष्टीत दराने आकारण्यायोग्य असलेले व्याज आकारण्यात येईल व वसूल करण्यात येईल.
१०. सवलत प्रदान चित्रपटगृहांनी सवलतीच्या कालावधीतही राज्य शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या चित्रपट तिकीटांबाबत निश्चित नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे.
११. दिनांक १ एप्रिल, २०१३ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करावी. यानंतर ६ महिने (दि.१.०४.२०१३ ते दि. ३१.०९.२०१३) या कालावधीमध्ये ग्रामपंचायत व अ, ब व क वर्ग नगरपालिका क्षेत्रातील एक पडदा चित्रपटगृहांनी करमणूक शुल्क माफी अनुज्ञेय होण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयास अर्ज करावा.
१२. नियोजित ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जावर तातडीने कार्यवाही करुन अर्जासंदर्भात अंतिम निर्णय घेणे अनिवार्य आहे. अर्जावर कार्यवाही करण्याकरिता जास्तीत जास्त पुढील ६ महिन्यापर्यंत कालावधी जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध

होईल. विभागीय आयुक्त कार्यालयास अथवा राज्य शासनास कोणत्याही कारणास्तव १ वर्षानंतर म्हणजेच (दि. ०१/०४/२०१३ ते दि. ३१/०३/२०१४ नंतर) कोणत्याही एक पडदा चित्रपटगृहांना सवलत देण्याकरिता नव्याने सशर्त हेतूपत्र प्रदान करता येणार नाही.

१३.जिल्हाधिकारी कार्यालयाने अस्तित्वात असणाऱ्या एक पडदा चित्रपटगृहांच्या चालक/मालकांकडून प्राप्त अर्ज तसेच तपासणी सूचीमध्ये विहित केलेल्या नियमांची, कागदपत्रांची तपासणी करावी. विचाराधीन परिक्षेत्रातील एक पडदा चित्रपटगृहांनी चित्रपटगृह उभे असलेल्या क्षेत्राचा महसूली अभिलेख (७/१२ चा उतारा), मालमतेच्या मालकीचे कागदपत्र उदा. अभिहस्तांतरणीय करार, भाडेपट्टा करार, सामंजस्य करारपत्र, हेतूपत्र करार, व्यवसाय संचालन करारपत्र तसेच अत्याधुनिकीकरणाबाबत नोंदणीकृत आर्कीटेक्टद्वारे प्रमाणित नकाशे व प्रक्षेपण प्रणालीबाबत सेवा पुरवठादारांचे करार अर्जासोबत सादर करावेत.

१४.जिल्हाधिकारी कार्यालयाने विनंती अर्ज तसेच तपासणी सूचीप्रमाणे विहित कागदपत्रांची तपासणी करुन अर्ज प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे अथवा कागदपत्र पूर्तता नसल्यास संबंधित अर्जदारास याबाबत सूचना देणे आवश्यक आहे.

१५.विभागीय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीमध्ये सशर्त हेतूपत्र निर्गमित करणे आवश्यक आहे.

१६.विचाराधीन परिक्षेत्रातील चित्रपटगृहांनी पुढील अनिवार्य सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे :-

- एक पडदा चित्रपटगृह चालक/मालकांनी चित्रपटगृहाचे अत्याधुनीकरण करणे आवश्यक असून, याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक ध्वनीयंत्रणा, २ केडीसीआय अथवा उपग्रहाद्वारे नॉन डीसीआय या स्वरुपाची अत्याधुनिक प्रक्षेपण यंत्रणा व अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

- आरामदायी आसन व्यवस्था (१ आसनाची रुंदी एका मध्यबिंदूपासून दुसऱ्या मध्यबिंदूपर्यंत किमान १८ ते २१ इंच) असावी.
- आसन क्षमतेच्या प्रमाणात विचाराधीन परिक्षेत्रात अधिकृत यंत्रणेने निश्चित केलेल्या प्रमाणात वाहनतळाची सुविधा असावी.
- अनिवार्य सुविधांबाबत शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय या चित्रपटगृहांना बंधनकारक राहतील.
- ग्रामपंचायत व अ, ब, व क वर्ग नगरपालिका क्षेत्रातील सवलत प्राप्त एक पडदा चित्रपटगृह सवलत कालावधी संपल्यानंतर ५ वर्षे अखंडीतपणे सुरु ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा: करमणूक शुल्कातील सवलत जणू दिली नाही असे गृहीत धरून अनुज्ञेय करमणूक शुल्क व्याजासह जिल्हाधिकारी यांनी वसूल करावे.

१७. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सशर्त हेतूपत्र जारी झाल्यानंतर पुढील १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये एक पडदा चित्रपटगृह चालक/मालकांनी चित्रपटगृहाचे अत्याधुनिकरण पूर्ण करावे.

१८. सशर्त हेतूपत्र जारी केल्यानंतर २ महिन्यात प्रत्यक्ष अत्याधुनिकरण करण्यास सुरुवात झाल्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

१९. जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पेक्षा कमी नाही अशा प्राधिकृत अधिकाऱ्याने पूर्णत्वाचा दाखला प्रदान केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सादर अर्ज अंतिम पात्रता प्रमाणपत्राकरिता विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करावा.

२०. अनामत रक्कम - सवलतीच्या कालावधीकरिता अनामत रक्कम राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा बँक गॅरंटीच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयास सशर्त हेतूपत्र प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. अनामत रक्कमेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :-

क्षेत्र	अनामत रक्कम (रु.)
ग्रामपंचायत क्षेत्र	५०,०००/-
अ वर्ग नगरपालिका	४,००,०००/-
ब वर्ग नगरपालिका	३,००,०००/-
क वर्ग नगरपालिका	२,००,०००/-

अनामत रक्कम विहित कालावधीत भरणा न केल्यास पुढील प्रत्येक ७ दिवसांकरिता अनामत रक्कमेच्या ०.०५ टक्के इतक्या प्रमाणात दंडात्मक रक्कम भरणे आवश्यक राहिल. अनामत रक्कम भरण्यास जास्तीत जास्त ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी द्यावा. अन्यथ: सशर्त हेतूपत्र रद्द गृहीत धरण्यात यावे.

२१) अनामत रक्कम परताव्याबाबत - विचाराधीन सर्व परिक्षेत्रातील सवलतप्राप्त एक पडदा चित्रपटगृहांकडून जमा करण्यात आलेल्या अनामत रक्कमेचा परतावा सवलतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने १ महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधितांना परत देणे आवश्यक आहे.

२२) तिकीट अभिलेख व नाशनबाबत नियम -सवलतीच्या कालावधीमध्ये सदर चित्रपटगृहांनी शासनाने यापूर्वी निर्गमित केलेल्या सर्व कार्यपध्दतीची अंमलबजावणी चित्रपटगृह चालक / मालक यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे. सवलत कालावधी सुरु झाल्यापासून पुढील १० वर्षे सर्व विवरणपत्रे व दैनदिन तिकीट विक्रीची नोंदवही व डिजिटल स्वरूपात जतन करुन ठेवणे चित्रपटगृह मालक/चालक यांना बंधनकारक असेल.

२३) यानंतर करमणूक शुल्कापोटी कोणतेही येणे नाही अशी नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाने निश्चित केलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पेक्षा कमी नाही अशा प्राधिकृत अधिकाऱ्याने केल्यानंतरच डिजिटल स्वरूपातील विवरणपत्र तसेच दैनदिन तिकीट विक्रीची नोंदवही याचे नाशन करावे.

याकरिता बहुविध चित्रपटगृहांना प्रदान करण्यात आलेल्या सवलतीच्या अनुषंगाने निर्गमित शासन

निर्णय दि. २० सप्टेंबर, २००१ मध्ये नमूद परवानगीचा नमूना तिकीट अभिलेख व नाशनबाबत नियम यांचे एक पडदा चित्रपटगृहाकरिता अनुषांगिक बदल करुन पालन करावे.

२४) जिल्हाधिकारी कार्यालय अथवा विभागीय आयुक्त स्तरावर ज्या चित्रपटगृहांना अध्यादेश निर्गमित होण्यापूर्वी १ वर्षे कालावधीमध्ये करमणूक शुल्क बुडविणे, अभिलेखामध्ये फेरफार करणे, जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता प्रदान केल्याव्यतिरिक्त इतर तिकीट पुस्तक वापरणे, खोटा दैनदिन प्राप्ती अहवाल सादर करणे, या व इतर प्रकारच्या अनियमितता केल्याचे आढळून आले असेल त्या चित्रपटगृहांना सवलत देण्यात यावी किंवा कसे याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनास सशर्त हेतूपत्र प्रदान करण्यापूर्वी अहवाल सादर करणे आवश्यक आहे. शासनाने मान्यता दिल्यानंतरच सदर चित्रपटगृहांना सशर्त हेतूपत्र देण्याबाबत कार्यवाही करावी. या चित्रपटगृहांकरिता अनामत रक्कम स्वरुप वेगळे असेल.ते पुढीलप्रमाणे

क्षेत्र	अनामत रक्कम (रु.)
ग्रामपंचायत क्षेत्र	२,००,०००/-
अ वर्ग नगरपालिका	६,००,०००/-
ब वर्ग नगरपालिका	५,००,०००/-
क वर्ग नगरपालिका	४,००,०००/-

ब) अतिरिक्त सेवा शुल्क आकारणीस मान्यता देण्याबाबत—

राज्य शासनाने २ के डीसीआय यंत्रणा वापरणाऱ्या चित्रपटगृहांना अतिरिक्त रु. ४ तर उपग्रह आधारित नॉन डीसीआय यंत्रणा वापरणाऱ्या चित्रपटगृहांना रु. २ एवढे अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाचा सेवा शुल्क आकारणीस मान्यता देण्याचा उद्देश अती उच्च दर्जाच्या प्रक्षेपण प्रणालीचा चित्रपटगृहचालकांनी उपयोग करावा हा असून संनियंत्रणाकरिता नियमावली/ प्रशासकीय कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.

आवश्यक नियमावली प्रशासकीय कार्यपध्दती पुढीलप्रमाणे :-

- राज्यात २ के डीसीआय यंत्रणा वापरणाऱ्या चित्रपटगृहांना तसेच उपग्रह आधारीत नॉन डीसीआय यंत्रणा वापरणाऱ्या चित्रपटगृहांना मान्यता दिलेली अनुक्रमे रु. ४ व रु. २ अतिरिक्त सेवाशुल्क आकारणी दि. १ एप्रिल, २०१३ पासून लागू होईल.
- चित्रपटाचे अती उच्च दर्जाचे डिजीटल सेवेद्वारे प्रक्षेपण करण्याची संकल्पना हॉलीवूडमधील तळटीपेमध्ये नमूद ६ हॉलीवूड स्टुडीओजने अस्तित्वात आणली आहे. यामुळे चित्रपटगृहांमध्ये २ के डीसीआय प्रक्षेपण यंत्रणा बसविणाऱ्या / सेवापुरवठादार कंपन्यांना अति उच्च, जागतिक दर्जाची प्रक्षेपण प्रणाली असल्याबाबत मान्यताप्राप्त सर्व हॉलीवूड स्टुडीओजद्वारे मान्यता /प्रमाणित असणे आवश्यक असून, याबाबत या स्टुडीओजबरोबर दिनांक ३१ जानेवारी, २०१३ पर्यंत करार केलेला असणे आवश्यक आहे.
- गुणवत्ता प्राप्त सेवा पुरवठादारांकडून सेवा उपलब्ध होण्याकरिता चित्रपटगृहात उपग्रह आधारीत नॉन डीसीआय यंत्रणा बसविणाऱ्या /सेवापुरवठादार कंपन्यांनी देशात किमान १००० व राज्यात २५० चित्रपटगृहात प्रक्षेपण प्रणाली बसविल्या आहेत अशाच कंपन्यांकडून प्रक्षेपण यंत्रणा बसवून घेणे आवश्यक आहे.
- चित्रपटगृहात उपग्रह आधारीत नॉन डीसीआय यंत्रणा बसविणाऱ्या /सेवापुरवठादारांनी केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून(डीओटी) परवानाप्राप्त VSAT सेवा पुरवठादाराबरोबर डेडीकेटेड बॅन्डविथ सेवेकरिता स्वतंत्र करार करणे आवश्यक आहे. VSAT सेवा पुरवठादारांनी घेतलेल्या बॅन्डविथद्वारे चित्रपट नियोजित वेळेत रिअल टाईममध्ये उपलब्ध करणे आवश्यक आहे. यासाठी चित्रपटगृह मालक/चालकाने कोणताही अतिरिक्त खर्च करणे अपेक्षित नसून, प्रत्येक चित्रपटगृहाकरिता स्वतंत्र टू-वे VSAT प्रणाली सेवा पुरवठादाराने बसविणे अनिवार्य आहे.

- चित्रपटगृहांकडून करमणूक शुल्क थकबाकी असल्यास दंडनीय तरतुद म्हणून चित्रपटाचे प्रक्षेपण बंद करण्याबाबत राज्य शासनामार्फत आदेश झाल्यास आदेशानुसार निश्चित क्षेत्रात / चित्रपटगृहात सदर चित्रपटाचे प्रक्षेपण तातडीने बंद करण्याकरिता सेवापुरवठादाराकडे तांत्रिक क्षमता असणे आवश्यक आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेकरिता अपरिहार्य परिस्थिती उदभवल्यास राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत चित्रपटाचे प्रक्षेपण बंद करण्याबाबत आदेश झाल्यास आदेशानुसार निश्चित क्षेत्रात / चित्रपटगृहात सदर चित्रपटाचे प्रक्षेपण तातडीने बंद करण्याकरिता सेवापुरवठादाराकडे तांत्रिक क्षमता असणे आवश्यक आहे.
- राज्य शासनाने सेवा शुल्क आकारणीस वाढ करण्याच्या अनेक प्रयोजनांपैकी मुख्य प्रयोजन चित्रपटांची पायरसी रोखणे व कॉपीराईटचे उल्लंघन न होणे याकरिता आवश्यक काळजी घेणे हे आहे. याकरिता डिजीटल स्वरूपात चित्रपटांचे प्रक्षेपण उपलब्ध करून देणाऱ्या उपग्रह आधारीत नॉन डीसीआय यंत्रणा बसविणाऱ्या सेवापुरवठादार कंपन्या सक्षम तसेच उच्च व जागतिक दर्जाच्या प्रणालींचा वापर करणारे असणे आवश्यक आहे. याकरिता सेवा पुरवठादार कंपन्यांनी राज्य शासनास या सेवेकरिता त्यांना प्रदान करण्यात येणारे ISO / IEC २७००१: २००५ हे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
- राज्य शासनास चित्रपटगृहाने कोणत्याही स्थानिकस्तरावरील कमी दर्जाची प्रक्षेपण प्रणाली बसवून सेवा शुल्क आकारणाबाबत मान्यतेचा गैरवापर केल्याचे आढळल्यास त्या चित्रपटगृहाकरिता सेवाशुल्क आकारण्याची मुभा कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल. उच्च दर्जाचे चित्र उपलब्ध होण्यासाठी प्रक्षेपण प्रणालीस आवश्यक असलेल्या उपकरणांचा उपयोग करणे तसेच विहित कालावधीनंतर नविन लॅम्प वापरणे आवश्यक आहे. उदा. २ के डीसीआय प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या चित्रपटगृहांनी उच्चप्रतीचा तसेच मूळ कंपनीद्वारे निर्मित

अथवा मंजूरी प्राप्त OEM (Original Equipment Manufacturer) लॅम्प व उपकरणांचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय प्रक्षेपण यंत्रणा पुरविणाऱ्या सेवापुरवठादार कंपनीने सूचित केल्यानंतर उपकरणांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. याबाबत सेवा पुरवठादारांनी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयास चित्रपटगृहनिहाय लॅम्प वापराविषयी प्रमाणपत्र (विहित नमुन्यात) देणे आवश्यक आहे.

- सेवा पुरवठादारांनी २ के डीसीआय प्रक्षेपण प्रणाली, उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय प्रक्षेपण प्रणाली देणाऱ्या सेवापुरवठादार / बसविण्याऱ्या कंपन्यांनी राज्य शासनास आवश्यक माहिती / विवरणपत्रे विहित वेळेत व नमुन्यात राज्य शासनास तसेच संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.
- याकरिता प्रत्येक आर्थिक वर्षासाठी २ के डीसीआय प्रक्षेपण प्रणालीकरीता रु. २ कोटी तसेच उपग्रह आधारीत नॉन डीसीआय यंत्रणेकरीता रु. २ कोटी राज्य शासनाच्या महसूल विभागातील संबंधित अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव यांच्या नावाने मंत्रालयात बँक गॅरंटी स्वरूपात हमी म्हणून जमा करणे आवश्यक आहे. सदर बँक गॅरंटीचे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात देणाऱ्या सेवापुरवठादार / बसविण्याऱ्या कंपन्यांनी नूतनीकरण करावे. यामध्ये अनियमितता अथवा हयगय झाल्यास राज्य शासनास सदर रक्कम जप्त करून घेण्याचे अधिकार राहतील, याबाबत कोणतेही अपील दाखल करून घेता येणार नाही व अशा पुरवठादारांच्या सेवांवर निर्बंध (बॅन) आणण्यात येईल.
- शासनाने वेळोवेळी निश्चित केलेली मानांकने पूर्ण करणारे सेवापुरवठादारांना मान्यताप्राप्त सेवा सेवापुरवठादार म्हटले जाईल.

- मान्यताप्राप्त सेवापुरवठादार कंपनीने प्रत्येक ३ महिन्यांकरिता तसेच एकत्रितपणे प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या सेवापुरवठादारांद्वारे २ के डीसीआय प्रक्षेपण प्रणाली तसेच उपग्रहावर आधारीत नॉन डिसीआय सॅटेलाईट डिलिव्हरी सिस्टीम वापरून प्रदर्शित केलेल्या चित्रपटांची प्रत्येक चित्रपटगृह अंतर्भूत असलेली विभागनिहाय प्रमाणित यादी राज्य शासनास, विभागीय आयुक्त स्तरावर जिल्हानिहाय प्रमाणित यादी व जिल्हाधिकारी स्तरावर जिल्हानिहाय प्रमाणित यादी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे जेणेकरून चित्रपटगृहांना अतिरिक्त सेवा शुल्क आकारणीवर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त स्तरावर संनियंत्रण ठेवणे शक्य होईल.
- प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस चित्रपटगृह चालक / मालकाने डिजिटल सिनेमा सेवापुरवठादाराकडून प्राप्त झालेले २के डीसीआय अथवा उपग्रहाद्वारे नॉन डिसीआय प्रक्षेपण प्रणालीद्वारे संपुर्ण वर्षात त्याच्या चित्रपटगृहात प्रदर्शित केलेल्या चित्रपटांच्या बाबतीत अनुक्रमे KDM (Key Delivery Message) किंवा ईलेक्ट्रॉनिक लायसन्स/ परवान्यांचा तपशिल विहित विवरणपत्रात प्रमाणपत्र संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे अनिवार्य राहिल.
- चित्रपटगृहात २के डीसीआय प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या व उपग्रह आधारीत नॉन डिसीआय यंत्रणा बसविणाऱ्या /सेवापुरवठादार कंपन्यांद्वारे राज्य शासनाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार चित्रपटाच्या प्रदर्शनाबरोबर कायदा व सुव्यवस्था / नैसर्गिक आपत्ती / माहिती व जनसंपर्क विभागामार्फत लोक कल्याणकारी योजनांबाबत माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे याकरिता आवश्यक सूचना /जाहिराती तसेच लाईव्ह शो प्रक्षेपित करण्याची क्षमता असणे अनिवार्य राहिल.
- सर्वसधारण सेवाशुल्क आकारणीत वाढ करणेबाबत - राज्यातील सर्व चित्रपटगृहांना अत्याधुनिकीकरण व डिजिटल प्रक्षेपण प्रणाली उपलब्ध करण्याव्यतिरिक्त इतर उत्तम

दर्जाच्या सोयीसुविधा प्रेक्षकांना पुरविण्याकरिता वातानुकुलीत चित्रपटगृहासाठी रु.९ /- व सर्वसाधारण तसेच वातकुलीत चित्रपटगृहासाठी रुपये ७/- इतके अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्यास मान्यता देण्यात येत आहे. या सेवाशुल्काचा उपयोग प्रेक्षकांना उत्तम दर्जाच्या सुविधा, स्वच्छता इ. अत्यावश्यक कारणांकरिता वापर करणे अनिवार्य आहे. याकरिता प्रत्येक महिन्यास जिल्हाधिकारी कार्यालयास विहित विवरणपत्रात माहिती देणे आवश्यक आहे. अतिरिक्त सेवाशुल्क आकारणी दि. १ एप्रिल, २०१३ पासून लागू होईल.

- फिरत्या चित्रपटगृहांकरीता सेवाशुल्क आकारणीत वाढ करणेबाबत - राज्यात फिरत्या चित्रपट गृहांकरीता रुपये १/- इतका सेवा शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर सेवाशुल्काचा उपयोग चित्रपट चालक / मालकांनी प्रेक्षकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्याकरिता वापर करणे अनिवार्य आहे. याकरिता प्रत्येक महिन्यास जिल्हाधिकारी कार्यालयास विहित विवरणपत्रात माहिती देणे आवश्यक आहे. अतिरिक्त सेवाशुल्क आकारणी दि. १ एप्रिल, २०१३ पासून लागू होईल.

(क) उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट यंत्रणा उभारण्याबाबत

राज्यात फिरती चित्रपटगृहे वगळता उर्वरीत सर्व चित्रपटगृहांना उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट प्रणाली बसविणे अनिवार्य करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. १ एप्रिल, २०१३ पासून अधिनियमातील कलम ४ (२) (ब) नुसार परवानगी देताना सदर प्रणाली बसविण्यात आली आहे किंवा कसे याबाबत खात्री करून घ्यावी. राज्यातील फिरती चित्रपटगृह वगळता इतर सर्व चित्रपटगृह चालक/ मालकांकडून उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट विक्री प्रणाली स्वतंत्रपणे अध्यादेश निर्गमित झाल्यापासून ६० दिवसांपेक्षा जास्त नाही या या कालावधीत बसवून कार्यान्वित करणे अनिवार्य आहे.

उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट यंत्रणा उभारण्याकरीता सर्व चित्रपटगृहांना रु.१ एवढे अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्यास मुभा देण्यात येत आहे. सदर सेवाशुल्क आकारणी दि. १ एप्रिल, २०१३ पासून लागू होईल.

संगणकीकृत तिकीट यंत्रणेबाबत नियमावली / प्रशासकीय कार्यपध्दती पुढीलप्रमाणे :-

१. अनुज्ञेय सेवाशुल्क आकारणी करिता प्रत्येक चित्रपटगृहामध्ये सेवा पुरवठादारातर्फे उपलब्ध केलेली टु-वे व्ही-सॅट (2-way V-Sat) वर आधारित उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट प्रणालीउपलब्ध असणे अनिवार्य आहे.
२. उपग्रहाद्वारे आधारीत संगणकीकृत तिकीट विक्री प्रणाली उपलब्ध करून देणाऱ्या सेवापुरवठादार / बसविण्याऱ्या कंपन्यांनी राज्य शासनास आवश्यक माहिती / विवरणपत्रे विहित वेळेत व नमून्यात राज्य शासनास तसेच संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.
३. उपग्रहाद्वारे आधारीत संगणकीकृत तिकीट विक्री प्रणाली उपलब्ध करून देणाऱ्या सेवापुरवठादार / बसविण्याऱ्या कंपन्यांनी हमी म्हणून प्रत्येक आर्थिक वर्षासाठी रक्कम रु. १ कोटी राज्य शासनाच्या महसूल विभागातील संबंधित अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव यांच्या नावाने मंत्रालयात बँक गॅरंटी स्वरूपात जमा करणे आवश्यक आहे. सदर बँक गॅरंटीचे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात देणाऱ्या सेवापुरवठादार / बसविण्याऱ्या कंपन्यांनी नूतनीकरण करावे. यामध्ये अनियमितता अथवा हयगय झाल्यास राज्य शासनास सदर रक्कम जप्त करून घेण्याचे अधिकार राहतील, याबाबत कोणतेही अपील दाखल करून घेता येणार नाही व अशा पुरवठादाराच्या सेवांवर निर्बंध (बॅन) आणण्यात येईल.
४. महाराष्ट्र चित्रपट (विनियम) १९६६ मधील नियम १०९ (अ) अनुसार ३० दिवस आधी संगणकीकृत तिकीट विक्री अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यानुसार आगाऊ तिकीट

विक्रीसाठी तसेच दैनंदिन तिकीट विक्रीसाठी तिकीट रोल अक्वल कारकूनपेक्षा कमी नाही अशा दर्जाच्या अधिकारी / कर्मचाऱ्याने मंजूर करून देणे आवश्यक आहे.

५. उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट विक्री प्रणालीमध्ये संबंधित सेवापुरवठादार त्याचे टु-वे व्ही-सॅट (२-way V-Sat) नेटवर्क स्थापन करून त्यामधील माहिती करमणूक शुल्क यंत्रणेस रियल टाईममध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नेटवर्कद्वारे उपलब्ध होणारी माहिती सेवापुरवठादारांनी किमान पाच वर्षे इतक्या कालावधीसाठी त्यांच्या सर्व्हरवर ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर माहितीचे नाशन करतांना जिल्हाधिकारी कार्यालयास सुचित करावे.
६. सध्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालये व विभागीय आयुक्त कार्यालयामधील संबंधित शासकीय अधिकारी त्यांच्या आखत्यारीतील सर्व चित्रपटगृहांच्या तिकीट विक्रीचे व त्या वरील सेवा शुल्क संग्रहाची देखरेख व परीक्षण करण्यासाठी वापरात असलेल्या “अनुदर्शक व्यवस्थेला” (“मोनिटरिंग सिस्टीमला”) प्रत्येक सेवा पुरवठादाराने त्यांच्या संगणकीय तिकीट विक्री प्रणालीचा डेटा रिअल टाईम (कमाल १५ मिनिटांचा विलंबाने) पुरवणे अनिवार्य आहे व हा डेटा सरकारने निर्धारित केलेल्या प्ररुपात/ आराखड्यात पुरवणे अनिवार्य आहे..याकरिता प्रत्येक पात्र सेवा पुरवठादारांनी तिकीट विक्रीचा तपशिल (डेटा) आपल्या केंद्रीकृत सर्व्हरवर संकलित करणे आवश्यक आहे. सदर तपशिल शासनाने निर्देशित केलेल्या “अनुदर्शक व्यवस्थेला” स्वखर्चाने लिजलाईनद्वारे कमाल १५ मिनिटांचा विलंब अपेक्षित ठेवून रिअल टाईममध्ये पुरविणे आवश्यक आहे.असा डेटा सध्याच्या “अनुदर्शक व्यवस्थेला” (“मोनिटरिंग सिस्टीमला”) रिअल टाईम (कमाल १५ मिनिटांचा विलंबाने) पुरविण्यासाठी लागणार तंत्रज्ञानिक/टेक्नोलोजिकल इंटरफेज स्वतंत्ररित्या अधिसूचित केला जाईल.
७. उपग्रहाद्वारे आधारीत संगणकीकृत तिकीट विक्री प्रणाली उपलब्ध करून देणाऱ्या सेवापुरवठादार / बसविण्याऱ्या कंपन्यांनी राज्य शासनास आवश्यक माहिती /

विवरणपत्रे विहित वेळेत व नमून्यात राज्य शासनास तसेच संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे

८. उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट विक्री प्रणाली उपलब्ध करून देणाऱ्या सेवा पुरवठादार व चित्रपटगृह चालक/मालक यांनी तिकीट विक्रीच्या संदर्भात पुढील बाबी काटेकोरपणे अंलबिणे आवश्यक आहे.

अ) चित्रपटाचा खेळ सुरु झाल्यानंतर ४५ मिनिटापर्यंत त्या खेळाची तिकीट विक्री करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापी यानंतर त्या खेळाची तिकीट विक्री करण्यात येऊ नये.

आ) कोणत्याही वैयक्तिक ग्राहकास विक्री केलेले तिकीटाचा कोणत्याही कारणास्तव परतावा देण्यात येणार नाही. तथापी अपरिहार्य कारणामुळे (वीज नसणे, तांत्रिक समस्या इ.) एखादा खेळ रद्द झाल्यास कारणमिमांसा नमूद करून विक्री केलेल्या सर्व तिकीटांचा परतावा देण्यास मान्यता देण्यात येत आहे. रद्द केलेल्या खेळाचा तिकीट अनुक्रमांक पुन्हा दुसऱ्या खेळासाठी वापरता येणार नाही. दैनंदिन विक्री वहीमध्ये (डीसीआर) अशा रद्द झालेल्या खेळांच्या तिकीटांच्या अनुक्रमांकाची विशेष नोंद असणे आवश्यक आहे.

इ) एकदा तिकीटाची विक्री केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव तिकीट रद्द करता येणार नाही, तसेच कोणतेही विक्री झालेले तिकीट संगणकीय प्रणालीमधून वगळता (डीलीट) येणार नाही.

९. प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता चित्रपटगृहांना उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट विक्री करण्याकरिता सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत मागील आर्थिक वर्षात चित्रपटाकरिता केलेल्या संगणकीकृत तिकीट विक्रीचे विवरण जिल्हाधिकारी कार्यालयास प्रमाणित करून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामध्ये तफावत आढळल्यास चित्रपटगृहांवर दंडनीय कार्यवाही करण्यात येईल.

चित्रपटगृहाने सेवापुरवठादारांकडून मागील आर्थिक वर्षात केलेल्या तिकीट विक्री संबंधिताचा तपशील प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

१०. उपग्रहाद्वारे संगणक तिकीट विक्री प्रणाली पुरविणारी कंपनी उच्च दर्जाची सेवा पुरविणारी असणे आवश्यक आहे. याबाबत कंपनीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकार्यांना अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. अशा कंपनीने प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालयातील संबंधित कार्यासन (टी-१ कार्यासन) तसेच अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे दालन येथे उपग्रहाद्वारे जोडलेले टर्मिनल बसविणे आवश्यक आहे.

११. उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट विक्रीसाठी तिकीटाचा नमूना (दि. २१ सप्टेंबर, २००० च्या शासन निर्णयामधील विवरणपत्र १ मध्ये उपलब्ध केलेल्या नमून्यानुसार) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.

१२. उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट प्रणाली उपलब्ध करून देणाऱ्या सेवा पुरवठादाराने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयास जिल्हाच्या क्षेत्राकरिता, विभागीय आयुक्त कार्यालयास विभागाच्या क्षेत्राकरिता व राज्य शासनास विभागनिहाय संगणकीकृत तिकीट विक्रीचा तपशील प्रत्येक दिवसाच्या मध्यरात्री उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच आवश्यकतेनुसार सदर माहिती प्राधिकृत अधिकाऱ्यांना रियल टाईममध्ये उपलब्ध होण्याचे प्रावधान प्रणालीमध्ये असणे आवश्यक आहे.

१३. राज्य शासनास प्राप्त झालेली (माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ८ मध्ये नमूद असलेली माहिती वगळून) सर्व माहिती आवश्यकता असल्यास उपलब्ध अर्जदारास उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. याकरिता राज्य शासनास सेवा पुरवठादारांकडून प्राप्त माहिती / तपशील अर्जदारास उपलब्ध करून देण्याचे अधिकार राहतील. राज्य शासनाने निर्देश दिल्यास महाराष्ट्र राज्याशी संबंधित माहिती सेवा

पुरवठादारांनी अर्जदारास उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहिल. अनियमितता झाल्यास दंडनीय तरतुदी सेवा पुरवठादारांसाठीही बंधनकारक राहतील.

ड)मराठी चित्रपट प्रदर्शनाबाबत —

मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनास प्रोत्साहनार्थ फिरते तसेच इतर सर्व संवर्गातील चित्रपटगृहचालकांनी मराठी चित्रपट "प्राईम टाईम" मध्ये प्रदर्शित केल्यास त्यासाठी त्यांना प्रती तिकिट रु. २/- एवढे अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. सदर सेवाशुल्क आकारणी दि. १ एप्रिल, २०१३ पासून लागू होईल.

१. "प्राईम टाईम" या संज्ञेची व्याख्या पुढीलप्रमाणे :- करमणूक शुल्क आकारणीकरिता "प्राईम टाईम" म्हणजे स्थायी, स्थायीवत तसेच फिरत्या चित्रपटगृहांनी चित्रपटाचे प्रदर्शन दुपारी १२.०० ते रात्री ०९.०० या कालावधीत चित्रपट प्रदर्शनास दिलेली वेळ होय.
२. मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्याकरिता प्रत्येक चित्रपटगृहाने संबंधित वितरकांशी प्रत्येक ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये झालेले करार/फिल्म हायर बिल जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक ६ महिन्यांनंतर प्राईम टाईममध्ये प्रदर्शित केलेल्या मराठी चित्रपटाबाबत तसेच प्रवेश शुल्काबाबत माहिती अंतर्भूत असलेले विहित व प्रमाणित विवरणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे.
३. याव्यतिरिक्त २ के डीसीआय प्रक्षेपण प्रणाली उपलब्ध करुन देणाऱ्या सेवा पुरवठादारांनी चित्रपटगृह चालक/मालक यांस प्रत्यक्षात प्रदर्शित चित्रपटाबाबत KDM (Key Delivery Message) व एकत्रित विवरणपत्र उपलब्ध करुन द्यावे. सदर विवरणपत्र एकत्रित स्वरूपात सेवा पुरवठादारांनी तसेच चित्रपटगृहनिहाय चित्रपटगृह चालक/मालक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास प्रत्येक ६ महिन्यांनंतर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच उपग्रहावर आधारीत नॉन डीसीसआय सॅटेलाईट

डिलिव्हरी यंत्रणा वापरणाऱ्या चित्रपटगृहांबाबत सेवा पुरवठादार कंपनीने लॉगसंदर्भात माहिती व एकत्रित विवरणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्रत्येक ६ महिन्यांनंतर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

४. जिल्हाधिकारी कार्यालयाने सेवा पुरवठादार व चित्रपटगृह चालक/मालक यांनी उपलब्ध करून दिलेली माहिती व एकत्रित विवरणपत्र उपलब्ध झाल्यानंतर १५ दिवसांपेक्षा जास्त नाही अशा कालावधीमध्ये तपासणी करून यामध्ये अनियमितता आढळल्यास विभागीय आयुक्त कार्यालयास तातडीने सूचित करणे आवश्यक आहे.
५. तथापी या खेळांकरीता बहुविध चित्रपटगृह संकुलांमध्ये कमाल रु.२०० व एक पडदा चित्रपटगृहांमध्ये कमाल रु.१०० पर्यंत प्रवेश शुल्क आकारणी करणे अनिवार्य करण्यात येत आहे. फिरत्या चित्रपटगृहांना कमाल प्रवेश शुल्क आकारणीबाबत अटींमधून वगळण्यात आले आहे

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०२२८१६१५४१६९१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विद्या हम्पय्या)

शासनाचे अवर सचिव

* (तळटिप) (१) Twentieth Century Fox International Corporation, (२) Walt Disney Studios Motion Pictures International, (३) Paramount Pictures Global, a division of Viacom Global (Netherlands) B.V.,(४) Sony Pictures Releasing International Corporation, (५) Universal Studios International BV,६. Warner Bros. Entertainment Inc.)

सोबत : सहपत्र

- १) तपासणी सूची क्र.१ -अस्तित्वात असलेल्या एक पडदा चित्रपटगृहांसाठी अनिवार्य सुविधा
- २) तपासणी सूची क्र२ - तपासणी सूची १ मध्ये विहित अनिवार्य सुविधांव्यतिरिक्त सध्या अस्तित्वात असलेल्या एकपडदा चित्रपटगृहांनी सादर करावयाची कागदपत्रे
- ३) प्रमाणपत्राचा मसुदा क्र.१ - उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या चित्रपटगृहास सेवा पुरवठादाराकडून प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा
- ४) प्रमाणपत्राचा मसुदा क्र.२ - नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या जिल्हानिहाय सर्व चित्रपटगृहाबाबत सेवा पुरवठादाराने जिल्हाधिकारी कार्यालयास प्रदान करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा
- ५) प्रमाणपत्राचा मसुदा क्र.३ - २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या चित्रपटगृहास सेवा पुरवठादाराकडून प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा
- ६) प्रमाणपत्राचा मसुदा क्र.४ - २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या जिल्हानिहाय सर्व चित्रपटगृहाबाबत सेवा पुरवठादाराने जिल्हाधिकारी कार्यालयास प्रदान करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा
- ७) प्रमाणपत्राचा मसुदा क्र.५ - उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाकरिता वापरणाऱ्या चित्रपटगृहास प्रत्येक ६ महिन्यासाठी सेवा पुरवठादाराकडून प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

- ८) प्रमाणपत्राचा मसुदा क्र.६ - २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाकरिता वापरणाऱ्या चित्रपटगृहास प्रत्येक ६ महिन्यासाठी सेवा पुरवठादाराकडून प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा
- ९) प्रमाणपत्राचा मसुदा क्र.७ - उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणाली उपलब्ध करून देणाऱ्या सेवा पुरवठादाराकडून सदर प्रणाली वापरणाऱ्या चित्रपटगृहास प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा
- १०) प्रमाणपत्राचा मसुदा क्र.८ - उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणाली उपलब्ध करून देणाऱ्या सेवा पुरवठादाराकडून जिल्हाधिकारी कार्यालयास जिल्हानिहाय सदर प्रणाली वापरणाऱ्या चित्रपटगृहांकडून विक्री झालेल्या तिकीटांबाबत प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध करून द्यावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

प्रत तातडीच्या आवश्यक कार्यवाहीकरिता

१. सर्व विभागीय आयुक्त

२. सर्व जिल्हाधिकारी

प्रत माहितीसाठी

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, १ ला मजला, मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, १ ला मजला, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, ५ वा मजला, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) मा.राज्यमंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, जागतिक व्यापार केंद्र, सेंट्रल १
३२वा मजला, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४०० ००५
- ५) अपर मुख्य सचिव (महसूल), नविन प्रशासकीय भवन, २ रा मजला, मंत्रालय, मुंबई ३२
- ६) प्रधान सचिव (विधी व न्याय) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

- ७) प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
 ८) प्रधान सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
 ९) प्रधान महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई
 १०) प्रधान महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र-२, नागपूर
 ११) निवड नस्ती, टी-१ कार्यासन

तपासणी सूची — १)

अस्तित्वात असलेल्या एक पडदा चित्रपटगृहांसाठी अनिवार्य सुविधा

अ.क्र.	विहित केलेल्या सुविधा		पुर्तता केल्याचा अहवाल
१	आसन व्यवस्था	आरामदायी आसन व्यवस्था प्रत्येक आसनाची रुंदी एका मध्यबिंदूपासून दुसऱ्या मध्यबिंदूपर्यंत किमान १८-२१ इंच असणे आवश्यक	
२	प्रक्षेपण प्रणाली	२के डीसीआय अथवा उपग्रहाद्वारे नॉन डीसीआय	
३	अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा	डॉल्बी ५.१ ध्वनीयंत्रणा	
४	अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा	२के डीसीआय अथवा उपग्रहाद्वारे नॉन डीसीआय.	

५	उपग्रहाद्वारे संगणकीय तिकीट विक्री प्रणाली	उपग्रहाद्वारे टु-वे व्ही-सॅट (2-way V-Sat) द्वारे	
६	चित्रपटगृह सवलतीचा कालावधी संपल्यानंतर सलग ५ वर्षे चालू ठेवण्याबाबत हमी देण्यासंबंधी सक्षम प्राधिकार्यासमोर १०० रुपयांच्या मुद्रांक कागदावर घोषित केलेले शपथपत्र	सत्यांकित प्रत सादर करणे	

तपासणी सूची—२)

तपासणी सूची १ मध्ये विहित अनिवार्य सुविधांव्यतिरिक्त सध्या अस्तित्वात असलेल्या एकपडदा चित्रपटगृहांनी सादर करावयाची कागदपत्रे

अ.क्र.	बाब	पुर्तता केल्याचा अहवाल
१	जमीन महसूली अभिलेख ७/१२ तसेच फेरफार पत्र	
२	चित्रपटगृह परवाना सत्यांकीत प्रत	
३	अत्याधुनिकीकरणाबाबत नोंदणीकृत आर्कीटेक्टद्वारे प्रमाणित नकाशे	

४	प्रक्षेपण प्रणालीबाबत सेवा पुरवठादारांचे करार	
---	--	--

१) महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम २ च्या परंतुकानुसार सेवा शुल्क प्रदान करण्याबाबत तरतुदीनुसार उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या चित्रपटगृहास सेवा पुरवठादाराकडून प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

----- (कंपनीचे नांव) ----- उपग्रहावर

आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली चित्रपटगृहास उपलब्ध करून देणारी संस्था असून, प्रमाणित करित आहे की, ----- (चित्रपटगृहाचे नांव) -----

----- या ----- येथे असलेल्या चित्रपटगृहास उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली बसवून दिली आहे. व या प्रक्षेपण प्रणालीचा डिजीटल स्वरूपात चित्रपटाचे प्रक्षेपण करण्याकरिता चित्रपटगृहाच्या चालक / मालक यांच्यामार्फत वापर करण्यात येत आहे.

आमच्या कंपनीद्वारे आम्ही प्रमाणित करित आहोत की, उपरोक्त नमूद चित्रपटगृहाने दि. १ एप्रिल, ----- ते ३१ मार्च, ----- या कालावधीत उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन केले आहे.

तसेच असेही प्रमाणित करण्यात येत आहे की, उपरोक्त नमूद चित्रपटगृहास दि. १ एप्रिल, ---
-----ते ३१ मार्च, ----- या वर्षात मान्यताप्राप्त OEM Lamp (Original
Equipment Manufacture) पुरविण्यात आले आहेत. त्यांचे खरेदीविषयक विवरण पुढीलप्रमाणे :-

अ.क्र..	Invoice क्रमांक	तारीख	लॅम्पचे वर्गीकरण(Lamp category)	पुरविण्यात आलेल्या लॅम्पची संख्या

सही -----

अधिकृत स्वाक्षरीकर्ता

२) महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम २ च्या परंतुकानुसार सेवा शुल्क प्रदान करण्याबाबत तरतुदीनुसार उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या जिल्हानिहाय सर्व चित्रपटगृहाबाबत सेवा पुरवठादाराने जिल्हाधिकारी कार्यालयास प्रदान करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

----- (कंपनीचे नांव) ----- उपग्रहावर

आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली चित्रपटगृहास उपलब्ध करून देणारी संस्था असून, प्रमाणित करित आहे की, ----- जिल्हयातील विवरणपत्रात नमूद चित्रपटगृहांना उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली बसवून दिली आहे. व या प्रक्षेपण प्रणालीचा डिजीटल स्वरुपात चित्रपटाचे प्रक्षेपण करण्याकरिता चित्रपटगृहाच्या चालक / मालक यांच्यामार्फत वापर करण्यात येत आहे.

आमच्या कंपनीद्वारे आम्ही प्रमाणित करित आहोत की, दि. १ एप्रिल, ----- ते ३१ मार्च, ----- या कालावधीत पुढील विवरणपत्रात नमूद चित्रपटगृहांनी उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन केले आहे.

अ.क्र..	चित्रपटगृहाचे नांव	पत्ता	चित्रपटाचे नांव	भाषा	उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे प्रदर्शित खेळांची संख्या व दिनांक	
					संख्या	दिनांक

सही -----

अधिकृत स्वाक्षरीकर्ता

३) महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम २ च्या परंतुकानुसार सेवा शुल्क प्रदान करण्याबाबत तरतुदीनुसार २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या चित्रपटगृहास सेवा पुरवठादाराकडून प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

----- (कंपनीचे नांव) ----- २ के

डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली चित्रपटगृहास उपलब्ध करून देणारी संस्था असून, प्रमाणित करित आहे की, ----- (चित्रपटगृहाचे नांव) -----

----- या ----- येथे असलेल्या चित्रपटगृहास २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली बसवून दिली आहे. व या प्रक्षेपण प्रणालीचा डिजीटल स्वरूपात चित्रपटाचे प्रक्षेपण करण्याकरिता चित्रपटगृहाच्या चालक / मालक यांच्यामार्फत वापर करण्यात येत आहे.

आमच्या कंपनीद्वारे आम्ही प्रमाणित करित आहोत की, उपरोक्त नमूद चित्रपटगृहाने दि. १ एप्रिल, ----- ते ३१ मार्च, ----- या कालावधीत २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन केले आहे.

अ.क्र.	चित्रपटाचे नांव	चित्रपटाची भाषा	२ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे प्रदर्शित खेळांची संख्या व दिनांक	
			संख्या	दिनांक

तसेच असेही प्रमाणित करण्यात येत आहे की, उपरोक्त नमूद चित्रपटगृहास दि. १ एप्रिल, ---
 ----- ते ३१ मार्च, ----- या वर्षात मान्यताप्राप्त OEM Lamp (Original Equipment Manufacture) पुरविण्यात आले आहेत. त्यांचे खरेदीविषयक विवरण पुढीलप्रमाणे :-

अ.क्र..	Invoice क्रमांक	तारीख	लॅम्पचे वर्गीकरण (Lamp category)	पुरविण्यात आलेल्या लॅम्पची संख्या

सही -----

अधिकृत स्वाक्षरीकर्ता

४) महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम २ च्या परंतुकानुसार सेवा शुल्क प्रदान करण्याबाबत तरतुदीनुसार २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली वापरणाऱ्या जिल्हानिहाय सर्व चित्रपटगृहाबाबत सेवा पुरवठादाराने जिल्हाधिकारी कार्यालयास प्रदान करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

----- (कंपनीचे नांव) ----- २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली चित्रपटगृहास उपलब्ध करून देणारी संस्था असून, प्रमाणित करित आहे की, ----- जिल्ह्यातील विवरणपत्रात नमूद चित्रपटगृहांना २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली बसवून दिली आहे. व या प्रक्षेपण प्रणालीचा डिजीटल स्वरूपात चित्रपटाचे प्रक्षेपण करण्याकरिता चित्रपटगृहाच्या चालक / मालक यांच्यामार्फत वापर करण्यात येत आहे.

आमच्या कंपनीद्वारे आम्ही प्रमाणित करित आहोत की, दि. १ एप्रिल, ----- ते ३१ मार्च, ----- या कालावधीत पुढील विवरणपत्रात नमूद चित्रपटगृहांनी २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन केले आहे.

अ.क्र..	चित्रपटगृहाचे नांव	पत्ता	चित्रपटाचे नांव	भाषा	२ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे प्रदर्शित खेळांची संख्या व दिनांक	
					संख्या	दिनांक

सही -----

अधिकृत स्वाक्षरीकर्ता

५) महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम २ च्या परंतुकानुसार सेवा शुल्क प्रदान करण्याबाबत तरतुदीनुसार उपग्रहावर आधारित नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाकरिता वापरणाऱ्या चित्रपटगृहास प्रत्येक ६ महिन्यासाठी सेवा पुरवठादाराकडून प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

----- (कंपनीचे नांव) ----- उपग्रहावर

आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली चित्रपटगृहास उपलब्ध करून देणारी संस्था असून,

प्रमाणित करित आहे की, ----- (चित्रपटगृहाचे नांव) -----

----- या ----- येथे असलेल्या चित्रपटगृहास उपग्रहावर आधारीत नॉन

डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली बसवून दिली आहे. व या प्रक्षेपण प्रणालीचा डिजीटल स्वरूपात

चित्रपटाचे प्रक्षेपण करण्याकरिता चित्रपटगृहाच्या चालक / मालक यांच्यामार्फत वापर करण्यात येत

आहे.

आमच्या कंपनीद्वारे आम्ही प्रमाणित करित आहोत की, उपरोक्त नमूद चित्रपटगृहाने दि. १

एप्रिल, ----- ते ३० सप्टेंबर, (१ ऑक्टोबर, ----- ते ३१ मार्च-----) या कालावधीत

उपग्रहावर आधारीत नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे खालील विवरणपत्रात नमूद

केलेल्या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन केले आहे.

अ.क्र.	मराठी चित्रपटाचे नांव	मराठी चित्रपट प्रदर्शनाचा दिनांक	उपग्रहावर आधारित नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे प्रदर्शित खेळांची संख्या व दिनांक		उपग्रहावर आधारित नॉन डीसीआय डिजीटल प्रक्षेपणप्रणालीद्वारे प्राईम टाईममध्ये प्रदर्शित केलेल्या खेळांचीसंख्या व दिनांक	
			संख्या	दिनांक	संख्या	दिनांक

सही -----

अधिकृत स्वाक्षरीकर्ता

६) महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम २ च्या परंतुकानुसार सेवा शुल्क प्रदान करण्याबाबत तरतुदीनुसार २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाकरिता वापरणाऱ्या चित्रपटगृहास प्रत्येक ६ महिन्यासाठी सेवा पुरवठादाराकडून प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

------(कंपनीचे नांव) ----- २ के
डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणाली चित्रपटगृहास उपलब्ध करुन देणारी संस्था असून, प्रमाणित
करीत आहे की, ----- (चित्रपटगृहाचे नांव) -----
----- या ----- येथे असलेल्या चित्रपटगृहास २ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण
प्रणाली बसवून दिली आहे. व या प्रक्षेपण प्रणालीचा डिजीटल स्वरुपात चित्रपटाचे प्रक्षेपण
करण्याकरिता चित्रपटगृहाच्या चालक / मालक यांच्यामार्फत वापर करण्यात येत आहे.

आमच्या कंपनीद्वारे आम्ही प्रमाणित करीत आहोत की, उपरोक्त नमूद चित्रपटगृहाने दि. १
एप्रिल, ----- ते ३० सप्टेंबर, (१ ऑक्टोबर, ----- ते ३१ मार्च-----) या कालावधीत २ के
डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या मराठी चित्रपटाचे
प्रदर्शन केले आहे.

अ.क्र.	मराठी चित्रपटाचे नांव	मराठी चित्रपट प्रदर्शनाचा	२ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे प्रदर्शित खेळांची संख्या	२ के डीसीआय डिजीटल प्रक्षेपण प्रणालीद्वारे प्राईम टाईममध्ये प्रदर्शित केलेल्या खेळांची

		दिनांक	व दिनांक		संख्या व दिनांक	
			संख्या	दिनांक	संख्या	दिनांक

सही -----

अधिकृत स्वाक्षरीकर्ता

७) उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणाली उपलब्ध करुन देणाऱ्या सेवा पुरवठादाराकडून सदर प्रणाली वापरणाऱ्या चित्रपटगृहास प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता प्राप्त करावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

----- (कंपनीचे नांव) ----- उपग्रहावर

आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणाली चित्रपटगृहास उपलब्ध करुन देणारी संस्था असून, प्रमाणित करीत आहे की, ----- (चित्रपटगृहाचे नांव) -----

----- या ----- येथे असलेल्या चित्रपटगृहास उपग्रहावर आधारीत संगणकीकृत

तिकीट प्रणाली उपलब्ध करुन दिली आहे व या प्रणालीचा उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रदान करण्याकरिता चित्रपटगृहाच्या चालक / मालक यांच्यामार्फत वापर करण्यात येत आहे.

आमच्या कंपनीद्वारे आम्ही प्रमाणित करीत आहोत की, उपरोक्त नमूद चित्रपटगृहाने दि. १ एप्रिल, ----- ते ३१ मार्च-----या कालावधीत उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणालीद्वारे विवरणपत्रात नमूद चित्रपटांकरिता संगणकीकृत प्रणालीद्वारे तिकीटांची विक्री केली आहे.

अ.क्र.	चित्रपटाचे नांव	चित्रपटाची भाषा	उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणालीद्वारे विकल्या गेलेल्या तिकीटांची संख्या	दिनांक

सही -----

अधिकृत स्वाक्षरीकर्ता

८) उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणाली उपलब्ध करुन देणाऱ्या सेवा पुरवठादाराकडून जिल्हाधिकारी कार्यालयास जिल्हानिहाय सदर प्रणाली वापरणाऱ्या चित्रपटगृहांकडून विक्री झालेल्या तिकीटांबाबत प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध करुन द्यावयाचा प्रमाणपत्राचा मसुदा

------(कंपनीचे नांव) ----- उपग्रहावर

आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणाली चित्रपटगृहास उपलब्ध करुन देणारी संस्था असून, प्रमाणित करीत आहे की, विवरणपत्रात नमूद चित्रपटगृहांस उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणाली उपलब्ध करुन दिली आहे व या प्रणालीचा उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रदान करण्याकरिता चित्रपटगृहाच्या चालक / मालक यांच्यामार्फत वापर करण्यात येत आहे.

आमच्या कंपनीद्वारे आम्ही प्रमाणित करीत आहोत की, उपरोक्त यादीत नमूद चित्रपटगृहांनी दि. १ एप्रिल, ----- ते ३१ मार्च-----या कालावधीत उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणालीद्वारे विवरणपत्रात नमूद चित्रपटांकरिता प्रणालीद्वारे तिकीटांची विक्री केली आहे.

अ.क्र.	चित्रपटगृहाचे नांव	पत्ता	चित्रपटाचे नांव व भाषा		उपग्रहावर आधारीत संगणकीकृत तिकीट प्रणालीद्वारे विकल्या गेलेल्या तिकीटांची संख्या	
			नांव	भाषा	दिनांक	संख्या

सही -----

अधिकृत स्वाक्षरीकर्ता